



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ५, अंक २५]

मंगळवार, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.— महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५, यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.	पृष्ठे १-२
--	---------------

दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,
सचिव (विधि विधान),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५,
यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

१९७५ चा
महा. १६.
२०२० चा
महा. अध्या.
१३.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५, यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक २२ जुलै २०२० रोजी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२०, हा प्रख्यापित केला होता ;

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ;

त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

संक्षिप्त नाव व
प्रारंभ.

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अधिनियम, २०२०, असे म्हणावे.

(२) तो दिनांक २२ जुलै २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन १९७५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १६ याच्या
कलम ५ ची
सुधारणा.

२. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ (यात १९७५ चा यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे), याच्या कलम ५ मधील, पोट-कलम महा. १६. (३) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :—

“(३अ) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका २०२० चा व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अधिनियम, २०२० याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर, कंपनी अधिनियम, महा. २०. २०१३ याच्या तरतुदीन्वये विधि संस्थापित करण्यात आलेली अशी कंपनी, तिचे विधिसंस्थापन करतेवेळी, १८. या अधिनियमान्वये नावनोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र मिळवील.”.

सन १९७५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १६ याच्या
कलम ६ ची
सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ६ मधील, पोट-कलम (१) मध्ये,—

(१) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :—

“परंतु, कलम ५ च्या पोट-कलम (३अ) अन्वये नोंदणी केलेला मालक, कर देण्याचे त्याचे दायित्व सुरू झाल्यानंतर, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, अशा कालावधीसाठी व अशा तारखांपर्यंत, विहित प्राधिकरणाकडे विवरण सादर करील.” ;

(२) विद्यमान परंतुकांमध्ये, “परंतु,” या मजकुराऐवजी, “परंतु आणखी असे की,” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०२० चा
महाराष्ट्र अध्यादेश
क्रमांक १३ याचे
निरसन व व्यावृत्ती.

४. (१) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे. महा. अध्या. १३.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरीही, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.